



**RPG LIFE SCIENCES LIMITED**  
Unit No. 208-213, B Wing,  
Bezzola Complex,  
Sion-Trombay Road, Chembur,  
Mumbai 400071, India  
Tel: +91-22-25292152-55  
Fax: +91-22-25297423

August 1, 2020

**National Stock Exchange of India Limited**

Plot No. C/1, "G" Block, Exchange Plaza,  
Bandra Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai 400 051

**BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai 400 001

**Symbol: RPGLIFE**

**Security Code: 532983**

Dear Sirs /Madam,

**Sub: Regulation 30 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

In terms of the Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of the newspaper publications with respect to Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2020.

Kindly take this information on record.

Thanking you,

Yours Sincerely,  
For RPG Life Sciences Limited

Rajesh Shirambekar  
Head – Legal & Company Secretary



Encl.: as above



**UTTARAKHAND SAKHARI CHINI MILLS SANGH LTD.**  
(UTTARAKHAND SUGARS)  
NEAR-RAILWAY CROSSING, BADRIPUR ROAD, JOGHWALA, DEHRADUN-248001  
Telephone : (0135) 266987, 266988  
E-mail : uskgars@gmail.com, Website : www.uttarakhandsugars.com

Letter No. 950 Date : 31.07.2020

**E-Tender Notice For Export of Sugar**

Directorate of Sugar Dept of Food and public Distribution Govt. of India has vide its circular F.No 1(14)/2019-SP-I dated 12/09/2019 & 16/09/2019 has decided to allow export of all grades of sugar namely raw, plantation white as well as refined under MAEQ (Maximum Admissible Export Quota). Online e-Bids are invited for export of 21157 MT sugar from experienced Export House/Merchandise, Govt./Cooperative Institutions (In which State Govt./Central Govt. has/have invested share capital and such institutions having valid Importer/ Exporter code and experience of sugar export) to purchase the quantity of Sugar from Corporation/ Cooperative sugar mills of Uttarakhand State and arrange its export as per above mentioned notification under MAEQ and stipulated norms on the basis of as it is where it is.

Last date of submission of online tender is 12/08/2020 till 06:00 PM and tender opening date is 13/08/2020 at 10:30 AM. to 3:30 PM  
Tender documents can be downloaded from e-tender portal https://uktenders.gov.in or Federation's website www.uttarakhandsugars.com. The bidders will have to deposit tender fees (Non Refundable) of Rs.2000/- & earnest money in the form of Demand Draft/RTGS /NEFT /NET BANKING for Rs. 50.00 per quintal (Rupees Fifty Per Quintal ) in favour of Uttarakhand Cooperative Sugar Factories Federation Ltd.. Payable at Dehradun. Tenders without earnest money will not be accepted. The bank details are available inside the tender document.

The details for submission of The E-Bids is available on the E-Tender Portals [www.uktenders.gov.in](http://www.uktenders.gov.in) & [www.uttarakhandsugars.com](http://www.uttarakhandsugars.com) from 05.08.2020 at 6.00 PM. The administrator reserves the right to cancel any or all E-Bids without assigning any reason. The decision of administrator shall be final and binding.

इस निविदा के सम्बन्ध में सभी संशोधन, स्पष्टीकरण, सुदिपत्र, परिशिष्ट, समय वृद्धि आदि को केवल [www.uktenders.gov.in](http://www.uktenders.gov.in) & [www.uttarakhandsugars.com](http://www.uttarakhandsugars.com) पर ही दिया जायेगा। निविदादाता अद्यतन जानकारी के लिए नियमित रूप से इन वेबसाइटों को पढ़ते रहें।

Sd/-  
MANAGING DIRECTOR

**Form No. URC-2**  
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI (Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014).

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made to the Registrar at Central Registration Centre (CRC), at Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No.6, 7, 8, Sector 5, IMT, Manesar, District Gurgaon (Haryana), Pincode-122050 that MERIT POLYMERS a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the company are as follows:  
To carry on the business of manufacturing of master batches, Filled Alloys, - Blends & Compounds of Plastic Polymers, Injection/ Blow Moulding.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the registered office at Survey No. 328/17, Behind Cricket Ground, Kachigam, Nani Daman- 396210, Daman.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), at Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No.6, 7, 8, Sector 5, IMT, Manesar, District Gurgaon (Haryana), Pincode- 122050 within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 1<sup>st</sup> day of August, 2020  
Name(s) of Applicant  
MITALI KOTHARI  
MITESH KOTHARI

**NEW MEDIA BROADCASTING PVT. LTD.**  
CIN : U09211DL1999PTC102264  
G-17, SINGLE STORY BLDG, VIJAY NAGAR, MODEL TOWN, DELHI - 110009

**STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 31ST MARCH, 2020**  
(₹ In Lakhs)

Sl. No.	Particulars	Half Year Ended		
		31/03/2020 (Unaudited)	31/03/2019 (Audited)	31/03/2019 (Audited)
1.	Total Income from Operations	1.00	0.79	9.10
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,436.98)	(2,123.38)	(4,250.22)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,436.98)	(2,123.38)	(4,250.22)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,436.98)	(2,123.38)	(4,250.22)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,436.98)	(2,123.38)	(4,250.22)
6.	Paid up Equity Share Capital	5.00	5.00	5.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(16,621.69)	(13,052.10)	(13,052.10)
8.	Net worth	(16,616.69)	(13,047.10)	(13,047.10)
9.	Paid up Debt Capital	38,334.11	35,380.52	35,380.52
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
11.	Debt Equity Ratio	(2.92)	(3.31)	(3.31)
12.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - (In Rupees)	(2,873.95)	(4,246.75)	(8,500.43)
	i. Basic:	(2,873.95)	(4,246.75)	(8,500.43)
	ii. Diluted:	(2,873.95)	(4,246.75)	(8,500.43)
13.	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
14.	Debt Redemption Reserve (Refer Note - C)	NA	NA	NA
15.	Debt Service Coverage Ratio	(0.00)	(0.00)	(0.00)
16.	Interest Service Coverage Ratio	(0.00)	(0.00)	(0.00)

**NOTE :**

a) The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the website of BSE Limited.

b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited.

c) In the absence of any distributable profits, Debt Redemption Reserve has not been created.

Ratios :  
Debt Equity Ratio = Debt/ Equity  
Debt Service Coverage Ratio = Profit before Interest, Exceptional item and Tax / ( Instalment repayable within a year+ Interest Cost during the year)  
Interest Service Coverage Ratio = Profit before Interest, Exceptional item and Tax / Interest Cost during the year.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF  
NEW MEDIA BROADCASTING PVT. LTD.  
ASHOK SANGHAVI  
DIRECTOR  
DIN: 00138475

DATE : 30 JULY 2020  
PLACE : MUMBAI

**GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LTD**  
CIN No.: L36912MH1990PLC058729  
Regd. Office: G-30, Gems & Jewellery Complex III, Seepz, Andheri (E), Mumbai 400 096

**AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2020**  
(In Lakhs)

Particular	Quarter ending 31/03/2020	Current Year ended 31/03/2020	Year ended 31/03/2019
	AUDITED	AUDITED	AUDITED
Total Income from operations	3,285.11	13,274.50	10,891.07
Net Profit for the period before Tax & Exceptional item	59.03	306.48	288.14
Net Profit for the period before Tax & after Exceptional item	59.03	306.48	195.65
Net Profit for the period after Tax & Exceptional item	39.89	218.34	134.80
Other Comprehensive income for the period	(51.68)	(48.12)	4.97
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(11.79)	170.22	139.77
Equity Share Capital	696.41	696.41	696.41
Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs.10/- each)			
(a) Basic :	0.57	3.14	1.94
(b) Diluted:	0.57	3.14	1.94

**Note :-**

1. The above statement of Audited Financial Result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 31st July, 2020.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the company website ([www.golkunda.com](http://www.golkunda.com)).

3. The above results of the Company have been audited by the statutory auditors and have issued an unqualified audit opinion on the same. The figure for the quarters ended 31st March 2020 and 31st March 2019 are the balancing figure between the audited figures of the full financial year and the unaudited year to date figure upto the third quarter of the respective financial years. Also, the figures upto the end of the third quarter were only reviewed and not subjected to audit.

4. Due to COVID-19 outbreak, the Indian Government on March 24, 2020, announced a prolonged lockdown across the country to contain the spread of the virus. The lockdown has since been extended with gradual relaxations. There is no major significant impact of COVID-19 on company's financial statements as at 31st March, 2020. The company continues to closely monitor the developments and possible effects that may result from the current pandemic, on its financial condition, liquidity and operations and is actively working to minimize the impact of this unprecedented situation.

5. The Company has not adopted Ind AS 116 "Lease" during the year 2019-20 and is still in the process of evaluating the impact of adoption of the same on its financial statements.

6. The Provision for Deferred Tax has been made at the end of the financial year.

7. Figures of previous periods / year's have been regrouped / rearranged wherever necessary.

8. Company operates in single business segment i.e. manufacturing and sale of Gems & Jewellery.

9. The Board of Directors at its meeting held on 31st July 2020, has proposed a final dividend of Rs. 1/- per equity share. The same is subject to shareholders' approval in the Annual General Meeting.

For Golkunda Diamonds & Jewellery Ltd  
Sd/-  
Kanti Kumar Dacha  
(Chairman & Managing Director)  
DIN :- 00283289

Mumbai, 31<sup>st</sup> July 2020

**ARIHANT FOUNDATIONS & HOUSING LTD.**  
Regd. Off: No. 3 Ganapathy Colony, 3<sup>rd</sup> Street, Teynampet, Chennai 600 018.  
CIN:L70101TN1992PLC022299

**STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND ENDED 31.03.2020**  
(Rs. in Lakhs)

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter Ended		Year Ended (12 Months)		Quarter Ended		Year Ended (12 Months)	
	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
Total Income From Operations (Net)	763	1,264	4,228	9,501	7,785	11,098		
Net Profit / (Loss) from Ordinary Activities after tax	16	(9)	152	146	(708)	103		
Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	16	(9)	152	146	(708)	103		
Equity Share Capital	860	860	860	860	860	860		
Reserves (excluding Revaluation Reserves As shown in the Balance Sheet of previous year)			14,520	14,386	10,205	15,138		
Earnings Per Share (before & after extraordinary items) of Rs.10/- each								
(a)Basic	0.18	(0.10)	1.76	1.70	(8.23)	1.20		
(b)Diluted	0.18	(0.10)	1.76	1.70	(8.23)	1.20		

**Note:**  
The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange websites. (<http://www.bseindia.com>) (<http://www.nseindia.com>) as well as on website of the Company ([www.arhantfoundations.com](http://www.arhantfoundations.com))

By Order Of The Board  
FOR ARIHANT FOUNDATIONS & HOUSING LIMITED  
Sd/-  
VIMAL LUNAWATH  
DIRECTOR  
DIN:00586289

Place : Chennai  
Date : 31.07.2020

**POOJA ENTERTAINMENT AND FILMS LIMITED**  
CIN: L99999MH1988PLC040559  
Reg. Office: Pooja House, 1<sup>st</sup> Floor, CTS No. 892-893, Opp. J. W. Marriott Hotel, Juhu Tara Road, Juhu, Mumbai-400 049  
Tel: 022-26121613/14 | Fax: 022-26631275,  
Website: www.poojaentertainmentandfilms.in Email Id: investor@poojaentertainmentandfilms.in

**AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2020**  
(Rs. in Lakhs) (Except Earning Per Share)

PARTICULARS	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	31.03.2020	31.12.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
Revenue from Operations	3,035.81	43.38	180.89	4,267.71	3,269.04	3,201.45	43.38	269.70
Profit/(Loss) for the period before tax	2,270.45	19.17	(290.27)	2,374.88	(47.58)	2,407.41	(4.54)	(256.93)
Profit/(Loss) for the period after Tax	2,427.19	19.15	(148.47)	2,454.59	10.25	2,564.15	(4.58)	(115.13)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,427.19	19.15	(148.47)	2,454.59	10.25	2,577.30	(7.15)	(115.64)
Paid up Equity Share Capital (face value of Rs 10/- per share)	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32
Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	-	-	-	3,043.03	588.25	-	-	3,105.37
Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised)								
- Basic Rs.	53.54	0.42	(3.27)	54.15	0.23	56.56	(0.10)	(2.54)
- Diluted Rs.	53.54	0.42	(3.27)	54.15	0.23	56.56	(0.10)	(2.54)

1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange Website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website ([www.poojaentertainmentandfilms.in](http://www.poojaentertainmentandfilms.in))

2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 31<sup>st</sup> July 2020

For Pooja Entertainment and Films Limited  
Sd/-  
Deepshikha Dhiraaj Deshmukh  
Director  
DIN No.: 02146210

Place: Mumbai  
Date: 31<sup>st</sup> July, 2020

**MEGH MAYUR INFRA LIMITED**  
(Formerly Poddar Infrastructure Limited and before that Known as Transoceanic Properties Limited)  
Regd. Office : 208, Lalji Shopping Centre, S. V. Road, Borivali (West), Mumbai - 400092  
Website: www.meghmayurinfra.com • CIN : L51900MH1981PLC025693

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER AND THREE MONTH ENDED 30TH JUNE, 2020**  
(₹ In Lacs)

S. No.	Particulars	Unaudited Quarter Ended 30.06.2020	Audited Year ended on 31.03.2020	Unaudited Quarter Ended 30.06.2019
1.	Total income from operations (net)	-	-	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-5.91	-14.72	-5.75
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-5.91	-14.72	-5.75
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-5.91	-14.72	-5.75
5.	Equity Share Capital	630	630	630
6.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
7.	Earnings Per Share of Rs. 10 Each (before extraordinary items)	-0.09	-0.23	-0.09
	Basic	-0.09	-0.23	-0.09
8.	Earnings Per Share of Rs. 10 Each (after extraordinary items)	-0.09	-0.23	-0.09
	Basic	-0.09	-0.23	-0.09
	Diluted	-0.09	-0.23	-0.09

**Note :**

1) The aforementioned results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th July, 2020

2) The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 1st April, 2017 and accordingly the above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. As per SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016 the Company has presented Ind AS compliant financial results for the corresponding quarter and three months ended 30th June, 2020.

3) The Auditors of the Company have carried out Limited Review of un-audited financial results for the quarter ended 30th June, 2020 as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

4) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.meghmayurinfra.com](http://www.meghmayurinfra.com))

5) As the Company has only one business segment, disclosure under Indian Accounting Standard 108 on "Operating Segment" issued by the Institute of Chartered Accountants of India is not applicable.

For MEGH MAYUR INFRA LTD.  
Sd/-  
Mitul Shah  
Managing Director  
DIN:00509114

Place : Mumbai  
Date : 30.07.2020

**YUVRAAJ HYGIENE PRODUCTS LIMITED**  
CIN : L74999MH1995PLC220253  
Regd. Office : Plot no. A-650, TTC Industrial Estate, MIDC, Mahape, Pawane Village, Navi Mumbai - 400705.  
Tel. : 022 27784491 | E-mail ID : [yuvraj\\_industries@ymail.com](mailto:yuvraj_industries@ymail.com) | Website : [www.hic.in](http://www.hic.in)

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2020**  
(₹ In Lakhs (except EPS))

Sl. No.	Particulars	For Quarter Ended	For Quarter Ended	For Year Ended	For Year Ended
		31/03/2020	31/03/2019	31/03/2020	31/03/2019
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total income from operations (net)	214.26	283.51	1,269.27	1,295.70
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(60.61)	(62.40)	(212.62)	(227.68)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	(60.61)	(62.40)	(212.62)	(227.68)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(54.87)	(57.96)	(194.24)	(209.75)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1.04)	0.36	(1.04)	0.36
6.	Paid-up equity share capital (Face Value of Re. 1/- each)	741.56	741.56	741.56	741.56
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)	-	-	(1,082.12)	(887.66)
8.	Earnings Per Share (of Re. 1/-each) - (For continued and discontinued operations)				
	Basic:	(0.07)	(0.08)	(0.26)	(0.28)
	Diluted:	(0.07)	(0.08)	(0.26)	(0.28)

**NOTE :**

a) The above is an extract of the detailed format of Audited Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 31.07.2020. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the website of the Company i.e. [www.hic.in](http://www.hic.in) and on the website of the Stock Exchange i.e. BSE Ltd. ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)).

FOR YUVRAAJ HYGIENE PRODUCTS LIMITED  
SD/-  
VISHAL KAMPANI  
MANAGING DIRECTOR  
DIN : 03335717

PLACE: NAVI MUMBAI  
DATE: 31.07.2020

**RPG LIFE SCIENCES LIMITED**  
Regd. Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030.  
CIN: L24232MH2007PLC169354;  
Tel: +91-22-2498 1650; Fax: +91-22-2497 0127  
E-mail: [info@rpglifesciences.com](mailto:info@rpglifesciences.com); Web: [www.rpglifesciences.com](http://www.rpglifesciences.com)

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020**  
(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended		
	June 30, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1 Total Income from Operations	9,165	9,404	37,557
2 Net Profit for the period (before tax, Exceptional and Extraordinary items)	1,283	1,086	4,177
3 Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,283	1,086	3,645
4 Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	906	835	2,901
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	902	828	2,884
6 Paid-up equity share capital (Face Value Rs.8/- each)	1,323	1,323	1,323
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balancesheet of the previous year	-	-	16,334
8 Earnings Per Share (Rs.8/- each) - (for continuing and discontinued operations)			
Basic (in Rs.)	5.48	5.05	17.54
Diluted (in Rs.):	5.48	5.05	17.54

**Notes:**

1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 31, 2020.

2 The Company operates in only one reportable business segment i.e., Pharmaceuticals.

3 Exceptional items for the year ended March 31, 2020 relates to write off of an intangible asset under development. The Company does not expect any future economic benefits to flow to the Company hence the cost incurred till date have been charged off during the quarter ended March 31, 2020.

4 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on Stock Exchange websites viz. ([www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website ([www.rpglifesciences.com](http://www.rpglifesciences.com)).

For RPG Life Sciences Limited  
Yugal Sikri  
Managing Director  
DIN:07576560

Place : Mumbai  
Date : July 31, 2020



# संपादकीय

## राजस्थानी राजकीय नृत्य

राजस्थानमध्ये जे राजकीय नृत्य चालू आहे त्याला तमाशा म्हणता येईल. काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांनी मुख्यमंत्री गेलोत यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. सोळा आमदार तरूण नेते आणि एकेकाळचे राहुल गांधी यांचे निष्ठावंत असलेल्या सचिन पायलट यांच्या छत्राखाली एकत्र आले आहेत. त्यामुळे पायलट यांना वजन प्राप्त झाले असले तरीही त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे थेट भाजपमध्ये जाण्याचे टाळले आहे. परंतु खरा संघर्ष आता गेलोत आणि राज्यपाल कलराज मिश्र यांच्यात रंगला आहे. कलराज मिश्र हे भाजपचे निष्ठावंत आहेत, हे तर झालेच. त्यांनी राजस्थानमधील राजकीय नाट्यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यासाठी एकवीस दिवसांचा कालावधी दिला आहे. अर्थात हा कालावधी घोडेबाजारासाठी भरपूर आहे, असे गेलोत यांचे म्हणणे आहे. गेलोत यांनी तर आम

दारांच्या खरेदीचे दरही जाहिरपणे सांगितले आहेत. भाजपकडून आमदारांना दहा कोटी आणि पंधरा कोटी रुपये दिले जात आहेत तसे आणखी काय हवे, अशी विचारणा केली जात आहे. अशा विचारणा केली जात आहे. अर्थात गेलोत यांनीच हे सांगायला हवे, असे नाही. हे तर लहान मुलालाही माहित असते. परंतु घोडेबाजार भाजपकडूनच चालू आहे, असेही नाही. एकवीस दिवसांचा कालावधी काँग्रेससाठीही घोडेबाजार करण्यासाठी पुरेसा आहे, हे गेलोत यांना कळत नाही, असे थोडेच आहे. परंतु त्यांची अडचण अशी आहे की काँग्रेसचे आमदार पैशाला भुलून पक्षनिष्ठा बदलण्यात आघाडीवर आहेत, हे यातून दिसते आहे. गेलोत यांनी आम दारांच्या खरेदीचे दर जाहिर केले, परंतु काँग्रेसचे आमदार असे विकाऊ आहेत, हेच त्यांनी एकप्रकारे सूचित केले नाही काय, हा प्रश्न आहेच. आपल्याच पक्षाच्या आमदाराची अशी बदनामी करणारे गेलोत हे एकमेव मुख्यमंत्री असावेत. अर्थात यात भाजप काही धुतल्या तांदळासारखा आहे, असेही नाही.

राजस्थानात आणि त्यापूर्वी मध्यप्रदेशात जे काही घडले, घडत आहे, ते सारे पैशाचा नंगनाच आहे. इतक्या अफाट पैशाचा राजकारणात वापर केला जातो, हे पाहिल्यावर हेच ते राजकीय पक्ष आहेत का, की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी उपाशीपोटी तुरुंगात जाऊन आंदोलने केली होती, असा प्रश्न पडतो. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे गेलोत यांनी असे आरोप करण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसने हेच केले आहे. मुळात आमदारांची खरेदी विक्री किंवा घोडेबाजार हा शब्दच मुळी काँग्रेसने आणला आहे. आयाराम गयाराम आणि घोडेबाजार या काँग्रेसने देशाला दिलेल्या दोन महान देणग्या आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की भाजपसारखे नवशिके पक्ष काँग्रेसच्या या खेळात त्यांच्यापेक्षाही निष्णात झाले आणि काँग्रेसलाच त्यांचे औषध पाजू लागले. काँग्रेसच्या तुलनेत भाजप हा वयाने अगदीच तरूण पक्ष आहे. अगदी रा. स्व. संघही काँग्रेसच्या तुलनेत नंतरचाच आहे. परंतु काँग्रेसचे खेळ सारेच पक्ष खेळू लागले, हे काँग्रेसचे आणि म्हणून गेलोत यांचे खरे दुखणे आहे. इंदिरा गांधी

यांच्या काळात असेच सरकार पाडापाडीचे उद्योग चालायचे. आंध्रप्रदेशाचे एन टी रामाराव सरकार लोकांनी निवडून दिलेले होते. परंतु रामाराव परदेशात गेले असल्याचे पाहून इंदिरा गांधी यांनी ते काहीही कारण न देताच बखारस्त केले आणि गुंडराव या गणंग नेत्याला तेथे मुख्यमंत्री करूनसुद्धा टाकले. गेलोत यांनी हा इतिहास आठवून घ्यावा. मुळात काँग्रेसला राजस्थानात सत्ता आली ती सचिन पायलट यांच्या अपार कष्टांमुळे. परंतु सत्तेचा मलिदा लाटायला सोनिया गांधी यांना नेमकी गेलोत यांची आठवण झाली. गेलोत यांचे राजस्थानात चांगले काम आहे. त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. परंतु पायलट यांच्यासारख्या तरूण नेत्याला संधी दिली असती तर आज हा पेच उद्ध्वलवाच नसता. गेलोत यांनी असे काही बंड केले नसते. कारण तेवढी उर्मी त्यांच्यात उरलेली नाही. परंतु राहुल गांधी यांना पक्षात पर्याय राहू नये, म्हणून ज्योतिरादित्य आणि आता सचिन पायलट यांनी पक्ष सोडून जावे, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. राहुल गांधी यांचा मार्ग निष्कटक करण्याच्या नादात सोनिया यांनी आपल्याच पक्षाच्या

सरकारच्या मार्गात काटे परेले आहेत. मध्यप्रदेश पाठोपाठ आता राजस्थान सरकार जाण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसचे नेते फक्त भाजपवर आरोप करत सुटले आहेत. आपल्या आमदारांना सांभाळता येत नाही, याची कबुलीच ते देत आहेत. भाजप आज जे काही करते आहे, तसे तो करणार, याची कल्पना काँग्रेसला असणारच. मग तरी संधीच का घ्यावी, हाही प्रश्न आहे. काँग्रेसची हिंदी पट्ट्यातील सरकारे गेली तर सर्वाधिक फायदा भाजपला आहे. कारण भाजपचे हिंदुत्ववादाचे तत्वज्ञान याच हिंदी पट्ट्यातील राज्यांनी उचलून धरले आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य कधीही पूर्णपणे भाजपला साथ देणार नाही, याची कल्पना भाजपच्या धुरिणांना आहे. म्हणून त्यांनी महाराष्ट्राकडे फारसे लक्ष घ्यायचे नाही, असे ठरवले आहे. मध्यप्रदेशाचा घास घेतल्यानंतर राजस्थानचा घास घ्यायला भाजपला अत्यंत आवडेल. गेलोत यांना सरकार सांभाळता येत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. राजस्थानबाबत काँग्रेसचा निर्णय चुकला आहे आणि आता तो दुरुस्त करण्याच्या पलिकडे गेला आहे.

# महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे

दगडूशेठ हलवाई गणपती प्रसिद्ध मंदिर पुण्याची ओळख आहे ती वेगवेगळ्या गोष्टींमुळे. त्यामध्येच एक ओळख पुण्याची आहे ती दगडूशेठ हलवाई गणपती. पुण्याचे गेल्यानंतर तुम्ही या मंदिराला भेट घ्यायलाच हवी. हे प्रसिद्ध मंदिर आहे. म हाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी हे गणपती बाप्पाचे मंदिर आहे. अठराव्या शतकात श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. त्यांना झालेल्या वृष्टांतानुसार हे मंदिर बांधण्यात आले आहे. पुण्याची देवाची मंदिरे अनेक आहेत. वैशिष्ट्य - १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुखात केली. या मंदिरात १८९६ पासून गणपतीची मूर्ती तयार करण्यात येऊन त्याचा मोठ्या प्रमाणात उत्सव होऊ लागला आणि आजही मानाच्या गणपतीमध्ये पहिलं स्थान देण्यात येते ते म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीला. याठिकाणी नित्यनियमाने गणपतीची पूजा चालू असते. कसे पोहचावे - ट्रेनने पुणे स्टेशनवर उतरून त्यानंतर बस अथवा रिक्षाने बुधवार पेठेत तुम्ही जाऊ शकता. भिमाशंकर, पुणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरातन मंदिर, धार्मिक मंदिर, प्रसिद्ध मंदिर आहेत. त्यापैकी अगदी पुरातन मंदिर म्हणजे

पुरातन भिमाशंकर. प्रसिद्ध धार्मिक मंदिर असलेल्यापैकी हे एक मंदिर आहे. पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर सहाद्री पर्वतावर हे मंदिर असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे मंदिर आहे. ३२९० फूट उंच असणाऱ्या या मंदिरातील शिवलिंग हे खूप मोठे आहे. त्यामुळे याला मोटेश्वर महादेव असेही म्हटलं जातं. या मंदिराजवळच भीमा आणि कृष्णा या दोन्ही नद्या एकमेकांना मिळतात. वैशिष्ट्य - पुराणात सांगितल्याप्रमाणे लोकांची अशी श्रद्धा आहे की, रोज सकाळी या मंदिराचे दर्शन सूर्योदय झाल्यानंतर केल्यास, तसंच १२ ज्योतिर्लिंगाचे नाव जपल्यास, सात जन्मांचे पाप दूर होते आणि स्वर्गात जागा मिळते. असा समज भक्तांचा आहे. भिमाशंकर मंदिराची रचना ही प्राचीन आणि आधुनिकता यांचे सुख मिश्रण आहेत. याचा कळस अठराव्या शतकात नाना फडणवीस यांनी बांधला होता. या मंदिरातील सुविधादेखील शिवाजी महाराजांनी केल्या होत्या असेही सांगण्यात येते. कसे पोहचावे - ट्रेनने पुणे स्टेशनवर उतरून त्यानंतर बस अथवा रिक्षाने बुधवार पेठेत तुम्ही जाऊ शकता. भिमाशंकर, पुणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरातन मंदिर, धार्मिक मंदिर, प्रसिद्ध मंदिर आहेत. त्यापैकी अगदी पुरातन मंदिर म्हणजे

असणारी यमाई देवीचं मंदिर औंध येथे आहे. डोंगरावर असणारे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे असणाऱ्यापैकी हे एक आहे. इथे प्रचंड शांतता असते. ज्योतिबाच्या सांगण्यावरून औंधासुराचा वध करून ज्या ठिकाणी देवी विसावली ते ठिकाण म्हणजे औंध. याच ठिकाणी यमाई देवीचे अप्रतिम मंदिर बांधण्यात आले आहे. सुमारे ४३२ पायऱ्या चढून गेल्यानंतर हे यमाई देवीचे मंदिर तुम्हाला दिसते. मंदिर पुजारी साधारण सकाळ ते संध्याकाळच्या वेळेत इथे उपस्थित असतात. वैशिष्ट्य : प्रशस्त परिसर आणि तितकीच मनाला मिळणारी शांतता हे या मंदिराचे वैशिष्ट्य. मंदिराभोवती तटबंदी असून साधारण दहा बुख्ख आहेत. या देवीसमोर नंदी आहे. हेच या मंदिराचे आणि देवीचं खास वैशिष्ट्य आहे. अंबिकेची मूर्ती चतुर्भुज असून ही साधारण सहा फूट उंचीची आहे. हे मंदिर पुरातन मंदिर म्हणून ओळखण्यात येते. कसे पोहचावे - सातारा जिल्ह्यात असणारी ही देवी पुण्यापासून जवळ आहे. तसंच पुणे, मुंबईवरून तुम्ही बसनेही जाऊ शकता. स्वतःच्या वाहनाचा उपयोग करावा. यमाई देवी, औंध मुंबईच्या जगांच्या घरची कुलदेवता मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान

म्हणजे बाबुलनाथ. सुंदर मंदिर असलेल्यापैकी एक हे देवस्थान मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तर हे मंदिर भक्तांनी संपूर्ण भरलेले असते. याशिवाय दर सोमवारी इथे शंकराच्या भक्तांची रांग लागलेली दिसून येते. वैशिष्ट्य - हिंदू राजा भिमदेवद्वारे साधारण १२ व्या शतकात या प्राचीन मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. काळानुसार यात बदल झाला असला तरीही पुरातन काळपासूनचे शिल्प आजही या मंदिरात आहेत. पूवी हे मंदिर पराशी लोकांच्या अखत्यारीत होते. साधारण नव्वदीच्या दशकात मुंबईतील सर्वात उंच मंदिर म्हणून बाबुलनाथ मंदिराची ओळख होती. येथील मंदिर पुजारी असलेल्या व्यक्तींनाही खूपच मान देण्यात येतो. कसे पोहचावे - या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला चनी रोड वा बॉट रोड स्टेशनवरून बस वा टॅक्सी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.



G. D. TRADING & AGENCIES LIMITED						
Audited Financial Results for the Quarter & Year ended on 31.03.2020						
Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		(In Lakhs)
		31.03.2020 (Audited)	31.12.2019 (Unaudited)	31.03.2019 (Audited)	31.03.2019 (Unaudited)	
1	Total Income	0.00	0.00	0.00	0.00	1.99
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	-1.36	-0.21	-1.23	-5.50	-1.78
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-1.36	-0.21	-773.31	-5.50	-773.86
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Comprehensive Income (After tax))	-1.36	-0.21	-773.31	-5.50	-773.86
5	Equity Share Capital	10.00	10.00	10.00	10.00	10.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	-	-42.91
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-1.36	-0.21	-773.31	-5.50	773.86
8	Diluted:	-1.36	-0.21	-773.31	-5.50	773.86

CINEVISTA							
Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai - 400078							
Extract of the Standalone & Consolidated Audited Results for the Quarter & Year ended 31st March, 2020							
Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated	
		Quarter Ended		Year Ended		Year Ended	
		3/31/2020	3/31/2019	3/31/2020	3/31/2019	3/31/2020	3/31/2019
1	Total Income from Operations	603.02	636.53	2,264.82	4,081.09	2,264.82	4,125.11
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(107.88)	(96.73)	(304.18)	(89.08)	(304.34)	(129.84)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary Items)	(107.88)	(96.73)	(304.18)	(89.08)	(304.34)	(129.84)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(108.04)	(96.92)	(307.10)	(90.59)	(307.26)	(131.35)
5	Total Comprehensive Income for the year (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-	-	-	-	-	-
6	Equity Share Capital: (Face Value of Rs. 2/- per share)	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,746.62	5,053.71	4,746.61	5,053.71	4,335.98	4,876.19
8	Earnings per Share of Rs.2/- each (for continuing and discontinued operations)	-	-	-	-	-	-
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-	-	-
10	1. Basic:	-	-	-	-	-	-
11	2. Diluted:	-	-	-	-	-	-

JUMBO FINANCE LIMITED				
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH, 2020				
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		31.03.2020 (Audited)	31.12.2019 (Un Audited)	31.03.2019 (Audited)
1	Income from operations (net)	13.63	38.93	28.80
2	Other Income	18.33	11.93	93.54
3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(108.43)	(56.41)	37.74
4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(108.43)	(56.41)	34.27
5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(108.45)	(56.41)	34.27
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(607.73)	(520.75)	34.27
7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.68
8	Reserves excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance sheet of the previous year	-	-	-
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	(12.46)	(10.68)	0.70
10	- Basic	(12.46)	(10.68)	0.70
11	- Diluted	(12.46)	(10.68)	0.70

KISAN											
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH, 2020											
Sl. No.	Particulars	Quarter Ended				Year Ended					
		31.03.2020 (Audited)	31.12.2019 (Un Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2020 (Un Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2019 (Un Audited)			
1	Income from operations (net)	13.63	38.93	28.80	153.57	18.33	11.93	93.54	15.43	(108.43)	(56.41)
2	Other Income	18.33	11.93	93.54	15.43	(108.43)	(56.41)	34.27	(321.65)	(108.45)	(56.41)
3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(108.43)	(56.41)	37.74	(319.51)	(108.43)	(56.41)	34.27	85.07	(607.73)	(520.75)
4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(108.43)	(56.41)	34.27	(321.65)	(108.43)	(56.41)	34.27	85.07	487.68	487.68
5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(108.45)	(56.41)	34.27	85.07	(108.45)	(56.41)	34.27	85.07	-	-
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(607.73)	(520.75)	34.27	(1310.83)	(607.73)	(520.75)	34.27	(1310.83)	-	-
7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.68	487.68	487.68	487.68	487.68	487.68	-	-
8	Reserves excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance sheet of the previous year	-	-	-	-	-	-	-	-	-	-
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	-	-
10	- Basic	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	-	-
11	- Diluted	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	-	-

# किरान मोल्डिंग लिमिटेड

KIRAN MOLDING LIMITED											
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH, 2020											
Sl. No.	Particulars	Quarter Ended				Year Ended					
		31.03.2020 (Audited)	31.12.2019 (Un Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2020 (Un Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2019 (Un Audited)			
1	Income from operations (net)	13.63	38.93	28.80	153.57	18.33	11.93	93.54	15.43	(108.43)	(56.41)
2	Other Income	18.33	11.93	93.54	15.43	(108.43)	(56.41)	34.27	(321.65)	(108.45)	(56.41)
3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(108.43)	(56.41)	37.74	(319.51)	(108.43)	(56.41)	34.27	85.07	(607.73)	(520.75)
4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(108.43)	(56.41)	34.27	(321.65)	(108.43)	(56.41)	34.27	85.07	487.68	487.68
5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(108.45)	(56.41)	34.27	85.07	(108.45)	(56.41)	34.27	85.07	-	-
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(607.73)	(520.75)	34.27	(1310.83)	(607.73)	(520.75)	34.27	(1310.83)	-	-
7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.68	487.68	487.68	487.68	487.68	487.68	-	-
8	Reserves excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance sheet of the previous year	-	-	-	-	-	-	-	-	-	-
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	-	-
10	- Basic	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	-	-
11	- Diluted	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	(12.46)	(10.68)	0.70	(26.88)	-	-